

स्त्रोत बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत शिवकालीन पाणी साठवण योजनेसाठी राज्यस्तरावर आणि विभागीय स्तरावर प्राप्त होणा-या निधीकरीता स्वतंत्र बचत बँक खाते उघडण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो-११०८/प्र.क्र.२१८/पापु-०७
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक २९ नोव्हेंबर, २००८

- वाचा:** १) शासन परिपत्रक, पा.पु.व स्व.वि.क्र.ग्रापाधो ११०८/प्र.क्र.५३/पापु-०७,
दिनांक १० जून, २००८
२) शासन शुध्दीपत्रक, पा.पु.व स्व.वि.क्र.ग्रापाधो ११०८/प्र.क्र.५३/पापु-०७,
दिनांक ४ जुलै, २००८

प्रस्तावना:

संदर्भ क्र.१ व २ येथील शासन निर्णयान्वये स्त्रोत बळकटीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावरून महाजल कार्यक्रमांतर्गत तसेच केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारा निधी संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे यांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत जिल्हयामध्ये सुरु असलेल्या / नव्याने घ्यावयाच्या उपाययोजनांच्या वार्षिक नियोजनानुसार हा निधी राज्यस्तरीय कक्षाकडून विभागीय कक्षामार्फत जिल्हास्तरावरील कक्षांना उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हा निधी राज्यस्तरीय आणि विभागीय कक्षा मार्फत उपलब्ध करावयाचा असल्याने या निधीसाठी राज्यस्तरावर आणि विभागीय स्तरावर स्वतंत्र बँक खाते उघडण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय:

प्रस्तावनेत नमूद केलेली बाब विचारात घेऊन, स्त्रोत बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून वर्धित वेग कार्यक्रमांतर्गत प्राप्त होणारा निधी तसेच राज्य स्तरावरून महाजल कार्यक्रमांतर्गत प्राप्त होणा-या निधीसाठी राज्यस्तरावर संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे आणि विभागीय स्तरावर उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांचे नावे राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र बचत बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर स्वतंत्र बचत बँक खाते उघडण्यासाठी व चालविण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या वित्तीय सूचनांचे पालन करण्यात यावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८११२८१२२८३५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(श्री. श्री. घोलप)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

सर्व अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद
महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई
उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर
सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने
निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७